

Jet Freight Logistics Limited

Date: 14.02.2023

An NSE & BSE Listed Company ISO 9001:2015 Certified CIN: L63090 MH 2006 PLC 161114

IATA No.: 14/3-4781

www.jfll.com

JFLL/CS/SE/2022-2023/62

To, Listing Department, National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-400051. NSE Trading Symbol: JETFREIGHT

Listing Operations Department, **BSE Limited**, P.J. Towers, Dalal Street,

Mumbai – 400 001. BSE Scrip Code: **543420**

ISIN: INE982V01025

Subject: Submission of Newspaper Advertisement for dispatch of Postal Ballot Notices.

Dear Sir/ Madam,

Further to our communication having Ref No. JFLL/CS/SE/2022-2023/59 dated February 13, 2023, please find attached herewith the copies of the newspaper advertisement published in Navshakti (Marathi language) and Free Press Journal (English language) on February 14, 2023 specifying about having dispatch of the Notice of Postal Ballot and such other matters pursuant to the provisions of Section 110 read with the Rule 22 of the Companies (Management & Administration) Rules, 2014.

Kindly take it on your records.

Thanks & Regards, For Jet Freight Logistics Limited

Richard Francis Theknath Chairman & Managing Director

REGD. OFFICE: C-706, Pramukh Plaza, Cardinal Gracious Road, Opp. Holy Family Church, Chakala, Andheri East, Mumbai - 400 099. Tel.: +91 22 6104 3700

Hotline No : 9614926926 Email : info@jfll.com Website : www.jfll.com
BRANCHES: Mumbai | Delhi | Bengaluru | Chennai | Hyderabad | Kolkata | Cochin | Ahmedabad |
Thiruvananthapuram | Calicut | Lucknow | A WOS in Dubai & Netherland

EXH.142

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books faccounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has beer Alassified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification ssued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower. In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards in the work of the above, the Company hereby calls upon the above maken Solrower(s) to discrizing in full his/men liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law.

lease note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the el amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private reaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescrit rame, Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor.

Place: PUNE / RAIGARH

For Indiabulls Housing Finance Ltd Authorized Officer



KOTAK MAHINDRA BANK LIMITED

KOTAK ** Regd. Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Kotak Mahindra Bank Ltd. (KMBL) under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s)to pay to KMBL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest as detailed in the said Demand Notice(s), from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization,payable under the loan agreement read with other documents/ writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to KMBL by the said Borrower(s) respectively.

Name of Borrower(s) / Co-Borrower(s) and Guarantor(s) along with Loan Account Numbers	Amount of Outstanding as per Demand Notice	Description of the Property Mortgage
Loan A/c No.: 9611985348 / 0683DL0100000031 1. M/s. Padmavati Enterprises Through its Proprietor Mr. Bharatkumar Ratilal Shah/ Mr. Bharat Ratilal Shah (Borrower) Having Address at :- 6 102, Sumer Nagar, S V Road, B S Flyover, Borivali West, Mumbai, Maharashtra – 400092. Also At:- Flat No. 205, 2nd floor, A Wing, Nandkuvar Apartment Meter Cabin I, Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai, Maharashtra – 400 092. Also At:- Flat No. 204, 2nd floor, A Wing, Nandkuvar Apartment Meter Cabin I, Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai, Maharashtra – 400 092. 2. Mr. Bharatkumar Ratilal Shah/ Mr. Bharat Ratilal Shah (Co-Borrower/Mortgagor) 3. Mr. Bharatkumar Ratilal Shah (HUF)/ Mr. Bharat Ratilal Shah (HUF) (Co-Borrower/Mortgagor) 4. Mr. Bharatkumar Ratilal Shah (HUF)/ Mr. Bharat Ratilal Shah (HUF)/ (Co-Borrower/Mortgagor) 5. Mr. Chirag Bharat Shah (Co-Borrower) 6. Mr. Bhavin Bharat Shah (Co-Borrower) 7. Mr. Paras Bharat Shah (Co-Borrower) Having Address at: Flat No. 205, 2nd floor, A Wing, Nandkuvar Apartment Meter Cabin I, Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai, Maharashtra – 400 092. Also at:- Flat No. 204, 2nd floor, A Wing, Nandkuvar Apartment Meter Cabin I, Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai, Maharashtra – 400 092.	Demand Notice Date: 02.02.2023 Rs.14,12,23,034.71 (Rupees Fourteen Crore Twelve Lakhs Twenty Three Thousand and Thirty Four and Paise Seventy One Only) due as on 23/01/2023 & NPA Date 29.11.2019	1) Flat No. 204, 2nd floor, A Wing, Nandkuvar Apartment, situated at Plot No. 45/46, F P No. 154 of TPS — III of Borivali — Mumbai also bearing S. No. 149-A, of Borivali Taluka, Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai –400 092. Flat Admeasuring 528 Sq. feet CarpetArea 2) Flat No. 205, 2nd floor, A Wing, Nandkuvar Apartment, situated at Plot No. 45/46, F P No. 154 of TPS — III of Borivali — Mumbai also bearing S. No. 149-A, of Borivali Taluka, Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai –400 092. Flat Admeasuring 528 Sq. feet CarpetArea

If the said Borrowers, Guarantors, Mortgagors and CO-Borrowers shall fail to make payment to KMBL as aforesaid, KMBL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of KMBL Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Place: Mumbai / Maharashtra Date: 14.02.2023

Authorised Officer, For Kotak Mahindra Bank Limited

PUBLIC NOTICE

aishali Vilas Bhalekar and Mr. Vilas Dattaran Bhalekar I have place the true and correct fact r the publication in this That the Flat No. 303 3rd floor, Nirmar Shivbhakti Co operative Housing society Ltd, Aakurli Cross Road No. 400101, That, Mrs. Pradnya Prakash Bapat and Mr. Prakash Keshav Bapat are the absolute owners and exclusively use occupation and ossession of the property flat mentioned above By way of present public notice my clients are terested and willing to purchase the said abov property (flat). If any person or through their elatives, servants, or legal heirs etc. would hav ecuted any sale deed, mortgage or any other deed of documents whatsoever any nature hav ny claim, rights or any objection against the foresaid mentioned property (flat), please raise their claim, objection within 15 day's from the date of publication of the present notice. If there s no claim, objection raised any person with it stipulated time it would assumed that there is no claim and or objection in respect of above referred

Adv. Pradeep Rane Address Office No. 21, 134 Blaze Business Centre, N. M. Road Fort, Mumbai - 400001. | Mob. No. 989288990 Place : Mumbai Date: 14.02.202

PUBLIC NOTICE

This is to inform to the Members of the Public that my client, Mr. Suni Roop Hingorani residing at D-87 Taskand Society, Nizampura Vadodara, Fateganj, Vadodara Gujrat - 390 002, is intending to ourchase the property described in the schedule written hereunder (the scheduled property) owned by Ars.Krishna Ramesh Sharma residing at Flat No.1101, Satguru Kalyan, Junction of 13th 17th Road

Khar (West), Mumba i - 400 052, THE SCHEDULE REFERRED **HEREINABOVE**

Flat No. 903, 9 th Floor, in "B"-wing admeasuring 918 sq.feet saleable are in the Building Known as "Ganga Jamna Sangam CHS Ltd." situated at Plot No.463 and 480 TPS-III, bearing CTS No.F/111 and F/115) 14th and 24th Road suring plot area of 1128.80 square meters, Khar (West) Mumbai.

: 24 th Road West : 14 th Road : Leo Building North South : Crystal Mall It is therefore hereby informed to the public at large that if any person

having any objections or claims by way of inheritance, sale, mortgage transfer, lease, tenancy, lien charge trust maintenance easement, gift, demise, bequest exchange, possession o encumbrance or otherwise nowsoever into or upon or any par thereof is hereby required to make known the same to the undersigned at following address in writing alongwith documentary evidence within 14 (fourteen) days from the publication of this notice, failing which the same shall be considered as discharged and waived. Dated this 14th day of February 2023

SADIK T. PATHAN

Advocate High Court Office Address: Shop No.1, Asian Healthcare, Santh Dnyneshwar

Nagar, Kamgar Hospital Road Road No.33, Wagle Estate, Thane (West), Thane - 400604



Zonal Stressed Asset Recovery Branch: Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate Mumbai-400001. Phone: 022-43683807, 43683814 Email: armbom@bank

Sale notice for sale of Immovable pro APPENDIX IV-A and II-A [Provision to Rule 8(6) and 6(2)]

-Auction sale notice for sale of Immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8(6) and 6(2) of the security interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Mortgaged/ Charged to the Secured Creditors, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of dues of secured creditors below mentioned account/s. The details of Borrower/s / Guarantor/s/ Secured Asset/s / Dues / Reserve Price/ e-Auction date and time. EMD and Bid Increase Amount are

Sr. No.	Name & Address of Borrower/ Directors & Guarantors	Description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues	Date & Time of E-auction	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	Status of possession (Constructive / Physical)	Inspection Date & Time of the Property
	b) Mrs Renuka Laxman Bura Municipal House No. 979 and 980/10 Shanti Nagar Road near KGN Chowk Near Rikshaw Stand Shanti	and 6812, Shanti Nagar, KGN Chowk, Nagaon - 1 Bhiwandi Taluka Bhiwandi, Dist Thane situated lying and being within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi in the Name of Mrs. Renuka Laxman	a) Rs. 53,53,855/- as on 07.11.2017 (eVijaya Bank) and b) Rs. 83,66,401/- as on 28.03.2019 (eDena Bank) Plus interest and cost w.e.f a) 07.11.2017 (eVijaya Bank) and	24.03.2023 1400 Hrs to 1800Hrs	1)Rs 66.70 Lakh 2)Rs 6.67 Lakh 3)Rs. 0.50 Lakh	Symbolic	04.03.2023 03:00 PM to 05:00 PM

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided inhttps://www.bankofbaroda.in/e-auction.htm_and https://ibapi.in. MSTC Helpdesk No. 033 – 23400020, 033 -23400021, 033 – 23400022, 033 – 35013220, 033 – 35013221 and 033 – 35013222. Also Prospective bidders may also contact the authorized officer on Tel No.022-43683811 Mobili No. 9930332686/8667335658

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002 Read with Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The borrowers / guarantors are hereby notified that they are entitled to redeem the securities by paying the outstanding dues / costs / charges and expenses at any time before the sale s conducted, failing which the property will be auctioned / sold and the balance dues, if any, will be recovered with interest and cost

Date:13.02.2023 Place: Mumbai



Authorised Officer



BRIHANMUMBAI **MAHANAGARPALIKA**

SETH V. C. GANDHI & M. A. VORA MUNICIPAL GENERAL HOSPITAL, RAJAWADI, GHATKOPAR, MUMBAI-400 077

No. HO/RGH/17854/S Dt. 13/02/2023

e-TENDER NOTICE

This is an e-Tender notice. The Municipal Commissioner of Greater Mumbai invites e-Tender for the following works.

Sr. No.	Name of the work	Earnest Money Deposit (EMD) Rs.	e-tender price Rs.	Bid Start Date & time	Last Date & Time of Submission of e-Tender form
1	2	3	4	5	6
1	Rate contract for Repairs to mechanical articles for period of 2 years in Rajawadi Hospital Bid No. 7200047425	Rs. 14000/-	Rs. 1600 + 18% GST = Rs. 1888/-	14/02/2023 4.00 pm (16 Hrs.)	21/02/2023 4.00 pm (16 Hrs.)
2	Annual Maintenance Contract of Generators for period of 2 years in Rajawadi Hospital Bid No. 7200047424	Rs. 9000/-	Rs. 1000 + 18% GST = Rs. 1180/-	14/02/2023 4.00 pm (16 Hrs.)	16/02/2023 4.00 pm (16 Hrs.)
3	Triennial Comprehensive Maintenance Contract (TCMC) of various types of Water Purifiers in carious Departments & Wards in Rajawadi Hospital Bid No. 7200047426	14500/-	Rs. 1600 + 18% GST = Rs. 1888/-	14/02/2023 4.00 pm (16 Hrs.)	21/02/2023 4.00 pm (16 Hrs.)

The bidder shall have to pay the "e-tender price" as mentioned in the above table through online payment gateway before downloading the tender documents

All the Bidders, including those registered in MCGM having already paid the standing deposit, are required to pay the EMD to Municipal Corporation of Greater Mumbai. The tenderer shall pay the EMD of specified amount through MCGM's SRM Portal/online payment gateway along with the submission of the bid online.

Note :- a) Eligibility Criteria of above Tender refer from E-Tender Notice uploaded on Municipal website at http://www.mcgm.gov.in

The tender documents will not be issued or received by post.

PRO/2820/ADV/2022-23

Sd/-Medical Superintendent Rajawadi Hospital

OSBI State Bank of India

BRANCH - STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH - II, Authorized Officer's Details Address: State Bank of India Name: Mr. Vikash Kumar SAM II Branch Ground Floor E-mail ID: team3.15859@sbi.co.in Mobile No: 9979894206 Journal Marg, Nariman Point Landline No. (Office):- 022 – 41611446 Fax No.022 - 22811401 Alternate Mobile No -9322286282

Appendix - IV - A [See Proviso to Rule 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 200 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive/symbolic possession of which has been taken by Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As As is What is" and "Whatever there is" on 28.02.2023 for recovery of Rs. 3.07,12.412+ interest at contracted rate thereon + expenses & costs (less cas recoveries, if any) due to the secured creditor from Mrs. Mansi Umang Madan & Mr Umang Bharatbhushan Madan (Borrower & Co-borrower).

The property wise reserve price will be as under:

Name of Title Deed Holders	Description of Property/ies	Price (Rs. in Crs)	Money Deposit (EMD)
Mrs. Mansi Umang Madan & Mr. Umang Bharatbhushan Madan (Borrower Co-Borrower)	All that Piece and Parcel of the Flat No.701,7th floor, "Nishigandh",S. No. 36, Hissa No.1/18/1/1 and Hissa No. 1/18/1/2, CTS No.752, at Village Pashan, Tal. Haveli, Pune-411057. 168.25 Sq. mtr. With terrace adm. 29.45Sq. mtrs.(4BHK) (Symbolic possession) along with 2 car parkings.	2.45 Crs.	Rs. 24.50 Lakhs
Date & Time Date	28 02 2023 Time: 60 Minutes From	11 00 a m	to 12 00 n m

of e-Auction with unlimited extensions of 10 minutes each

Bid Increment Amount Rs. 2,00,000/- and in multiple of Rs. Two Lakh Date and time for submission of EMD and request | On or before 27,02,2023 before 4.30 p.m. letter of participation/ KYC Documents/ Proof Date & Time of Inspection property 22.02.2023: From 11.30 am. to 2.30 pm. Contact person/Contact Number Mr. Piyush Kumar Tripathi – 9322286282

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's websites: www.sbi.co.in https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp.

Authorized Officer, State Bank of India Place: Mumba

REGD.A/D/DASTI/AFFIXATION/ BEAT OF DRUM & PUBLICATION/ Ow. No. MDRT-65/2023

NOTICE BOARD OF DRT **SALE PROCLAMATION** OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I

DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market, Colaba, Mumbai DATED: 06.02.2023 R.P. No. 193/2005

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE **RECOVERY OF DEBTS AND BANKRUPTCY ACT, 1993.**

Bank of Baroda, (Dena Bank), Zaveri Bazar Branch]... Certificate Holders

]... Certificate Debtors M/s Hi-Tech Lubes & Ors CD - 1: M/s Hi-Tech Lubes,, G-2 Balrajeshwar Apartment, Balrajeshwar Road

Mulund (West), Mumbai 400 080. CD 2: M.P.Abraham, Bunglow No.26, F/2, Trinity, Model Town, Balrajeshwar Road, Mulund (West), Mumbai 400 080.

CD-3: Sony Anthony Abraham, Bunglow No.26, F/2, Trinity, Model Town Balraieshwar Road, Mulund (West), Mumbai 400 080

CD-4: Annamma Abraham, Bunglow No.26, F/2, Trinity, Model Town Balraieshwar Road, Mulund (West), Mumbai 400 080, Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumba

has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 163 of 2004 for recovery of Rs.46,67,465.00 with interest and costs from the Certificate Debtors and a sum of Rs.1,82,04,524.00 (upto the date of sale i.e. the 17.03.2023) is recoverable together with further interest and charges as per Recover

And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned the Schedule below in satisfaction of the said certificate.

And whereas a sum of Rs. 46,67,465.00 along with pendent-lite and further erest @ 15% p.a. from the date of filing of application till payment and/o realization from CDs.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 17.03.2023 between 02:00 PM to 03:00 PM. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, i required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s e-procurement Technologies Ltd https://drt.auctiontiger.net having address at B-704, Wall Street-II, Opp Orient Club, Near Gujarat College, Ellis Bridge, Ahmedabad 380 006, Gujarat (India) Phone Nos. 079-68136841 /55 /51, 079-68136800. Contact Person: Mr. Praveenkumar Thevar (Mobile +91 9722778828.Email addres prayeen theyar@auctiontiger.net) or support@auctiontiger.net.

For further details contact: Mr Jayaraman S, Chief Manager. The sale will be of the property of the C.D above named as mentioned in the chedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule agains

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the office conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.

No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there unde

and to the further following conditions.

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation.

1. The reserve price below which the property shall not be sold is Rs. 2,45,00,000/- (Rupees Two Crores Forty Five Lakhs only)

2. The amount by which the bid is to be increased shall be Rs. 2.50.000/- (Rupees Two Lakhs Fifty Thousand only). In the event of any dispute arising as to the

amount of bid, or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall no

The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The offers in a sealed envelope along with demand draft / pay order of any Nationalized Bank Scheduled Bank along with EMD Amount Rs. 24,50,000/- (Rupees Twenty Four Lakhs Fifty Thousand only) should be deposited with the undersigned not later than **by 4.30 p.m.** of **14.03.2023**. The demand draft pay order should be drawn in favour of the **"Recovery Officer, DRT-II** Mumbai in R.P No. 193 of 2005. The above amount/demand draft/par order shall be refunded to the unsuccessful bidders after due verification submission of KYC documents.

be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation

Attested photocopy of TAN/PAN card, Address Proof, Demand Draft/ Pa Order shall be uploaded with the online offer. The last date for submission of online offers alongwith EMD and the other information/ details is 14.03.2023 by 4.30 p.m. The Physical inspection of the properties may be taken between 10.00 a.m. and 5.00 p.m. w.e.f. 10.03.2023 at the property site.

- The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit thei authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or an other document confirming representation /attorney of the company and the receipt/counter foil of such deposit should reach to the said service provide or CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-II, DRT-II, Mumbai on 14.03.2023 upto 4.30 p.m. In case of failure, bid shall not be considered.
- The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M. in the form of demand draft / pay order in favour of the "Recovery Officer, DRT-II, Mumbal in R.P No. 193 of 2005 or directly by way of RTGS/NET in the Account No. 30043253890 with State Bank of India, Fort Market Branch, Mumbal, IFSC Code No: SBIN0005347 of Recovery Officer, DRT-II, at Mumbai.
- Once the bid is submitted it is mandatory for the bidder (s) to participate in the bidding process of the e-auction by logging in on the e-auction agency portal, failing which the EMD shall be forfeited to the Government, if the undersigned thinks fit.
- The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 6 above. In addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-II DRT-II @2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/-through DD in favour of Registrar, DRT-II, Mumbai.

In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold.
The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT

The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found

unreasonable or postpone the auction at any time without assigning an reason.

of	Description of the property to be sold with the names of the co- owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners.	assessed upon the	Details of any other encumbrance to which property is liable	Claims, if any, which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value
1	2	3	4	5
1	Bunglow No.26, F/2, situate in the society known as Model Town Mulund Co- operative Housing Society Limited Balrajeshwar Road, Mulund (West), Mumbai 400 080	Available	Mortgaged Property	Not Available

Given under my hand and seal of this 6th day of February, 2023



S.K Meshram Recovery Officer, DRT-II, Mumba



JET FREIGHT LOGISTICS LIMITED

CIN: L63090MH2006PLC161114

Regd. Office: C/706, Pramukh Plaza, Opp. Holy Family Church, Chakala, Andheri East, Mumbai-400099. Ph: +91-22-61043700 Email: ir@jfll.com Website: www.jfll.com

POSTAL BALLOT NOTICE TO THE MEMBERS OF THE COMPANY

Notice is hereby given that that pursuant to Sections 108 and 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) and/or re-enactment(s) thereof for the time being in force), guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs vide General Circulars nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June, 2021, Circular No. 20/2021 dated 8th December, 2021, Circular No. 03/2022 dated 5th May, 2022 and 11/2022 dated 28th December, 2022 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and any other applicable laws and regulations, the Company has dispatched the Postal Ballot Notice on Monday, February 13, 2023 through electronic mode only, to those Members whose names are recorded in the Register of Members and/or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, February 10, 2023, seeking approval of the Members of the Company to the Special resolution proposed to be passed by Postal Ballot through electronic means, for Increase in Authorized Share Capital of the Company and consequent alteration of the Capital Clause in the Memorandum of Association of the Company.

The Postal Ballot Notice is also available on www.evotingindia.com, www.nseindia.com, www.bseindia.com and on Company's website https://www.jfll.com/wp-content/uploads/2023/02/Postal-Ballot-Notice-

The Company has engaged the services of CDSL for facilitating e-Voting to enable the Members to cast their votes electronically.

The process of e-voting will commence on Tuesday, February 14, 2023, at 9:00 a.m. (IST) and end on Wednesday, March 15, 2023, at 5:00 p.m. (IST). Eligible Members are requested to record their assent (FOR) or dissent (AGAINST) through remote e-voting not later than 5:00 p.m. (IST) on Wednesday, March 15, 2023. E-voting will be disabled by CDSL thereafter.

The Board of Directors of the Company has appointed Ms. Jigyasa Ved (Membership No. FCS 6488 C.P. No. 6018) or failing her, Ms. Sarvari Shah (Membership No. ECS 9697 and CP No. 11717) of Parikh & Associates Practicing Company Secretaries as the Scrutinizer for conducting the evoting process through the postal ballot in a fair and transparent manner.

The Members whose email addresses are not registered with the Company/Depositories, to receive the postal ballot notice may register on or before 5:00 p.m. (IST) on Wednesday, March 15, 2023, by clicking the link https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx and completing the registration process as guided therein.

For details pertaining to remote e-voting, please refer to the Notice. In case of any queries/grievances pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions and e-voting user manual available at the CDSL website: www.evotingindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400 013 or write an e-mail at helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

The results along with the report of the Scrutinizer will be announced on or before Friday, March 17, 2023 and shall be displayed at the Registered Office, hosted on the Company's website: www.jfll.com; website of CDSL at www.evotingindia.com. The results will also be intimated simultaneously to the Stock Exchanges where the Company's equity shares are listed.

For Jet Freight Logistics Limited

Place: Mumbai Date: February 13, 2023 Shraddha P Mehta CS & Compliance Officer

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION CO. LTD. Edel Weiss
CIN - U67100MH2007PLC174759

Registered Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098
+91 22 4088 6090 / 6620 3149

APPENDIX IV-A[See proviso to Rule 8 (6)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY F-Auction Sale Notice for sale of Immovable Asset under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and to the Borrower(s) in particular that the below described immovable property mortgaged/charged to Edelweiss Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as Trustee of EARC Trust SC-30 ("EARC"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of EARC on September 27, 2016 will be sold by way of e-auction through e-auctior agency M/s e-Procurement Technologies Limited (Auction Tiger) on their e/portal, https://edelweissarc.auctiontiger.net on March 06, 2023 at 11:00 am to 12:00 pm with unlimited extension of 5 minutes each, if a bid is made before close of e-auction, on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis, for recovery of for recovery of Rs.377,33,70,746/- (Rupees Three Hundred Seventy Seven Crore Thirty Three Lakhs Seventy Thousand Seven Hundred Forty Six Only) as on November 30, 2019 together with further interest and other cost / expenses being due to EARC viz. Secured Creditor from Perfect Engineering Products Limited ("PEPL" / "Borrower") and Late Mr. Ambrish V. Shah [represented by legal heirs Smt. Chetna Ambrish Shah(wife of deceased) & Miss. Anushka Ambrish Shah (Daughter of deceased)], Mr. Siddharth V. Shah, Mrs. Mangala V. Shah and Perfect Infrastructures Private Limited (collectively, "Guarantors"), thereon deducted fo any money received by / recovered by State Bank of India (Assignor Bank of EARC which has assigned the debt to Edelweiss Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as the trustee of EARC Trust SC-30 vide Assignment Agreement dated 19.03.2014) / by EARC after the said date;

Also for the recovery of Rs.205,79,59,505/- (Rupees Two Hundred Five Crore Seventy Nine Lakhs Fifteen Nine Thousand Five Hundred Five Only) as on Novembe 30, 2019 together with further interest and other cost / expenses being due to EARC viz Secured Creditor from Perfect Engine Components Private Limited ("PECPL" "Borrower") and Perfect Engineering Products Limited, Karla Engine Components Limited, Late Mr. Ambrish V. Shah [represented by legal heirs: Smt. Chetna Ambrish Shah(wife of deceased) & Miss. Anushka Ambrish Shah (Daughter of deceased)], Mrs. Chetna A. Shah, Mrs. Mangala V. Shah and Mr. Siddhàrth V. Shah (collectively "Guarantors"), thereon deducted for any money received by / recovered by State Bank of India (Assignor Bank of EARC, which has assigned the debt to Edelweiss Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as the trustee of EARC Trust SC-30 vide Assignment Agreement dated 19.03.2014) / by EARC after the said date;

Also for the recovery of Rs. 8,19,56,175.00 (Rupees Eight Crores Nineteen Lakhs Fifty Six Thousand One Hundred And Seventy Five only) as on July 27, 2012 togethe with further interest and other cost / expenses being due to EARC viz. Secured Credito from Karla Engine Components Limited ("KECL"/"Borrower"), Perfect Engineering Products Limited, Perfect Engine Components Private Limited, Late Mr. Ambrish V. Shah [represented by legal heirs: Smt. Chetna Ambrish Shah(wife of deceased) & Miss. Anushka Ambrish Shah (Daughter of deceased)1. Mrs. Chetna A. Shah, Mrs Mangala V. Shah and Mr. Siddharth V. Shah (collectively, "Guarantors"), thereon deducted for any money received by recovered by State Bank of India (Assignor Bank of EARC, which has assigned the debt to Edelweiss Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as the trustee of EARC Trust SC-30 vide Assignment Agreement dated 19.03.2014) / by EARC after the said date.

The Reserve Price and Earnest Money Deposit for the property described below shall be as follows

Reserve Price Rs. 25,00,00,000		arnest Money Deposit	Rs. 2,50,00,000		
Increment in Bidding		Rs. 1,000,000 (Rupees 1	en Lakhs Only)		
Date of Inspection of Secured Ass	ets	20/02/2023 10:00 AM to 4:00 PM			
Last Date of Submission of Bid		Before 4.00 PM on 05/03/2023			
eAuction Portal / Helpdesk		https://edelweissarc.auctiontiger.net / 099785 91888 / 092655 62818			
Date & time of e-Auction		06/03/2023 at 11.00 AM with unlimited extensions of			

Description of the Immovable Property: Land and Building at Plot No. D/9, Wagle Industrial Estate, Road No.32, Thane-400604.

All that piece and parcel of the land known as Plot No. D/9 in the Thane Industrial Area within the village limits of Panchpakhadi, Taluka and Registration Sub-District Thane, containing by admeasurement 10,822 Sq. yards i.e. 9048 Sq. meters or thereabouts in the name of Perfect Infrastructure Private Limited and bounded by: North: Plot No. D/10; South: Estate Road; East: Plot No. D/8; West: Plot No. A/311

Plot No. A/312, Plot No. B/77, Plot No. B/78. For detailed terms and conditions of the Auction Sale, please refer to the link provided in the Secured Creditor's website i.e. www.edelweissarc.in/Propertysale

The interested bidders may remit the Earnest Money Deposit to the bank account o EARC, details are given below

Dalik	IDDIDAIK				
A/c Name	Edelweiss Asset Reconstruction Company Ltd				
A/c No.	0004103000054719				
IFSC Code No.	IBKL0000004				
Branch	Mittal Court, Nariman Point				
Refore cubmitting	the hide proenective hidders are advised to visit the websites				

before submitting the bids, prospective bidders are advised to visit the websites mentioned above and go through the bid document containing the detailed terms and conditions of the E-auctior

Authorized Officer For Edelweiss Asset Reconstruction Company Limited Phone No: 9829322130

Date: 14.02.2023 Place: Mumbai



E-TENDER NOTICE

Tender no/Tender amount/Tender fee/Description of work Last Date & Time to fill Tender Tender No: EE/MND/Tender/E-5/2022-23 22.02.2023 Tender amount Rs 109.97 Lakhs/- Tender fee Rs 5900/ Till 1800 Hrs (Online) Annual work contract for operation and maintenance of stree

Above Tender is available on Website www.mahadiscom.in from 13.02.2023.Tender will be accepted online only till Date & Time mentioned above.

Contact Additional Executive Engineer Mobile No 9930269672

Executive Engineer, Mulund.

सांकेतिक कब्जा सूचना

Aicici Bank करोल बाग, दिल्ली - ११०००५

lighting installations under Mulund Division.

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., ३ रा मजला, प्लॉट क्र. २३, न्यू रोहतक रोड,

--राजनः, निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्य्रिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील

- 101	The second secon							
अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे				
क्र.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव				
			सूचनेतील रक्कम (रू.)					
٤.	स्वाती शुक्ला/ गौरव कुमार शुक्ला/	फ्लॅट क्र. ५०६-ए, पाचवा मजला, ब्लॉक-ए, श्री बालाजी टॉवर,	ऑक्टोबर ३१, २०२२	लखनऊ/				
	एलबीएलयुसी००००४४१५७१९	खसरा क्र. ६९९ए, ६९९बी आणि ६९१, गाव अन्नारा, चिंहाट	₹.	मुंबई				
		फैजाबाद रोड, लखनऊ, उत्तर प्रदेश/ फेब्रुवारी ०९, २०२३.	२८,९७,२७९/-					
वरील र	वरील नमुद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)							

रूल्स, २००२च्या नियम ८ आणि ९ च्या तरत्दीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील प्राधिकृत अधिकारी दिनांक: फेब्रुवारी १४, २०२३

ठिकाण: मुंबई आयमीआयमीआय बँक लिमिटेड

SHAHI SHIPPING LIMITED

(Formerly Known as "SKS Logistics Limited")
REGD OFFICE: 404 ABHAY STEEL HOUSE, BARODA STREET, MUMBAI-400 009
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER 2022 CIN NO-L61100MH1990PLC058680, Email ID-shahi@bom3,vsnl.net.in,

	Website-www.shahilogistics.com,Tel No-91(22)61454545 (F							
Sr	Particulars	1	Quarter ended			Nine months ended		
No.		31.12.2022 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	
01	Income							
	(a) Revenue from operations	341.80	216.29	234.26	728.83	623.81	940.29	
	(b) Other Income	0.50	68.27	12.89	113.83	89.52	225.49	
	Total Revenue	342.30	284.56	247.15	842.65	713.33	1,165.79	
02	Expenses							
	(a) Employee Cost	29.45	31.37	34.61	95.06	106.56	142.17	
	(b) Direct Operation and Administration Cost	256.26	231.80	200.52	697.10	558.92	914.52	
	(c) Finance Cost	9.57	14.90	11.22	34.40	35.60	47.02	
	(d) Depreciation	15.34	15.15	19.39	45.67	58.11	77.46	
	(e) Loss on Sale of Asset	-	-			-		
	Total Expenses	310.62	293.22	265.74	872.23	759.19	1,181.17	
03	Profit Before Exceptional Items and Tax	31.68	(8.66)	(18.59)	(29.57)	(45.86)	(15.39)	
04	Exceptional Items		-		-	-		
05	Profit Before Tax	31.68	(8.66)	(18.59)	(29.57)	(45.86)	(15.39)	
06	Tax Expense							
	(a) Current Tax Expense	3.71	-		3.71	-	-	
	(b) Deferred Tax Expense	(0.49)	(0.91)	0.27	(2.43)	(4.38)	(6.90)	
	(c) Taxation of earlier years (written back)	-	-		-			
	Total Tax Expense	3.22	(0.91)	0.27	1.28	(4.38)	(6.90)	
07	Profit For The Period	28.46	(7.75)	(18.86)	(30.85	(41.48)	(8.48)	
08	Other Comprehensive Income (Net Of Tax)	-	-	- ′	, -	, ,	, ,	
09	Total Comprehensive Income (Net Of Tax)	28.46	(7.75)	(18.86)	(30.85)	(41.48)	(8.48)	
	for the Period (IX + X)							
10	Paid Up Equity Share Capital	1,449.49	1,449.49	1,449.49	1,449.49	1,449.49	1,449.49	
	(Face Value Rs. 10/- Each)		, ,			*		
12	Other Equity	-	-	-	-			
13	Earnings Per Equity Share (In Rs.)				 			
	(i) Basic EPS (Not Annualized)	0.20	(0.05)	(0.13)	(0.21)	(0.29)	(0.06)	
	(ii) Diluted EPS (Not Annualized)	0.20	(0.05)	(0.13)	(0.21)	(0.29)	(0.06)	

The Financial results for quarter ended Dec 2022 have been reviewed by audit committee & approved by Board of Directors meeting held on

For and on Behalf of The board of Directors

N.V. AGANDESWARAN (Company Secterary & **Compliance Officer**

Sanjeev Kumar Singh (Director) (DIN 08698524)

Sarvesh Kumar Shahi (DIN 00359535)

MUTUAL **HDFC** MUTUAL FUND

HDFC Asset Management Company Limited A Joint Venture with abrdn Investment Management Limited CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 Fax: 022 22821144 • e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund "the Fund"), has approved the following distribution under Income Distribution cum Capital Withdrawal "IDCW") Option of HDFC Arbitrage Fund, an Open-ended Scheme investing in Arbitrage Opportunities ("the Scheme") and fixed Thursday, February 16, 2023 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same:

Name of the Scheme / Plan(s) / Option(s)	Amount of Distribution (₹ per Unit)#	Face Value (₹ per unit)	Net Asset Value ("NAV") as on February 10, 2023 (₹ per unit)
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Regular Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)			10.475
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Direct Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)	0.040	10.00	10.908
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Regular Plan - Monthly IDCW Option (Payout and Reinvestment)	0.040	10.00	10.852
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Direct Plan - Monthly IDCW Option (Payout and Reinvestment)			10.592

Amount of distribution per unit will be the lower of that mentioned above or the available distributable surplus (rounded down to a multiple of five at the third decimal) as on the Record Date.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme, on the Record date).

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the ex-Distribution NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

Unit holders are advised to note that for redemptions and IDCW declared with effect from January 13, 2023, as per amended SEBI regulations, payout will be done only through electronic mode(s), even where a Unit holder has opted to receive physical instruments. Thus, payment of such amounts shall be made through physical instruments only in exceptional circumstances for reasons to be recorded by the AMC. Accordingly, unit holders who have opted for / have earlier received physical instruments are requested to update their bank account details by / sending us a copy of a cancelled cheque of first / sole holder's bank account.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited (Investment Manager to HDFC Mutual Fund)

Sd/-Place: Mumbai

Date: February 13, 2023 Authorized Signatory MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

शुध्दिपत्र

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, ७४, टेक्नो FICICI Bank पार्क, लेवल ३-५, ९१ स्प्रिंग बोर्ड, सिप्झ गेट क्र. २ समोर. सी-कॉर रोड, मरोळ एमआयडीसी, अंधेरी (प्.), मुंबई-४०००९३.

गाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे (प्.), मुंबई- ४०००५१.

नव शक्ती, मुंबई आवृत्तीच्या पान क्र. २० वर कर्ज क्र. एलबीटीएनई००००३९१३३७७ असलेल्या कर्जदार श्री. पारस पुनमचंद सुरानी अंतर्गत ०७ फेब्रुवारी, २०२३ रोजी सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्रकाशित लिलाव सूचनेच्या जाहीरातीचा संदर्भ.

. २२.७०.०००/- आणि फ्लॅट क्र. २०८ करिता रु. २.६३.५००/- अशी नमद करण्यात आली होती. यामुळे फ्लॅट क्र. २०७ करिता राखीव किंमत ''रु. २६,३५,०००/– आणि फ्लॅट क्र. २०८ करिता राखीव किंमत ''रु. २६,३५,०००/- सह प्रत्येक फ्लॅटकरिता इअर रक्कम रु. २,६३,५००/- अशी वाचण्याची

विनंती करित आहोत. उर्वरित तपशिलात कोणताही बदल नाही दिनांक: १४ फेब्रुवारी, २०२३ प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड ठेकाण: महाराष्ट्र

ओडब्ल्यू क्र. एमडीआरटी-२/५६/२०२३ दिनांक : ०३/०२/२०२३

मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥ वित्त मंत्रालय, भारत सरकार

३रा मजला, एमटीएनएल भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५. रिकव्हरी ऑफ डेक्टस अँड बँकरप्टसी अँक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ५३ अंतर्गत विक्रीची उद्धघोषणा मांडण्याकरिता सूचना.

आर.पी. क्र. ११०/२०१० पुढील तारीख: २४/०२/२०२३ युनियन बँक ऑफ इंडिया. ..प्रमाणपत्र धारव

...प्रमाणपत्र कर्जदार

में. तेजपभा दंदस्टिज आणि अन्य

१. मे. तेजप्रभा इंडस्टीज

. धन भवन क्र.१ को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेड, ५ वा मजला, गझदार स्ट्रीट, गिरगाव रोड, मुंबई

२. (i) श्री. भावेश वसंतलाल पारेख

ii) सौ. शिल्पा प्रग्नेश पारेख iii) श्री.तेजस वसंतलाल पारेख

iv) सौ. पिंदानी व्ही. पारेख मयत श्री. वसंतभाई पारेख यांचे कायदेशीर वारस)

८. सौ. शिल्पा प्रयेश पारेख

. श्री तेजस वसंतलाल पारेख सर्व राहणार ५वा मजला, वीसिता लक्झरिया, १ला फॉर्जेट स्ट्रीट, हिल रोड, ताडदेव, मुंबई-४०० ००९ येथे

६. श्रीमती पश्चिनी व्ही. पारेख

. गोहन बिलिंडग, बी-विंग, फोर्जेट स्ट्रीट, तारदेव, मुंबई - ४०० ००९.

७. संबंधित सोसायटी/एमआयडीसी/तलाठी/ बीएमसी प्राधिकरण. ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ यांनी काढलेल्या ओ.ए. क्र. ३०१ प्तन २००२ मधील वसुली प्रमाणपत्र क्र. ११०/१० च्या निष्पादनात निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकतीची विक्री करण्याचे आदेश दिले आहेत.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता २४.०२.२०२३ **रोजी दु. २.३० वा.** ही तारीख सूचीबध्द आहे. सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही ।।गाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्या विनंती करण्या

मिळकतीचे वर्णन

भिवंडी निजामपूर महानगरपालिका, कल्याण रोड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे च्या हद्दीतील प्लॉट क्र. २६ आणि २७म सर्व्हे क्र. २७ए, २८ए आणि ३०-५, मोजमापित साधारण १५२९ चौ.यार्डस् किंवा १२७८.४४ मुंबई येथे सद्र ०२.०२.२०२३ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले

(एस.के. शर्मा), वसुली अधिकारी



जेट फ्रेईट लॉजिस्टिक्स लिमिटेड

सीआयएन : एल६३०९०एमएच२००६पीएलसी१६१११४ नोंद कार्यालय: सी/७०६, प्रमुख प्लाझा, कार्डिनल ग्रेशियस रोड, होली फॅमिली चर्चसमोर, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९९. द्र : +९१-२२-६१०४३७०० ईमेल : ir@jfll.com वेबसाईट : www.jfll.com

कंपनीच्या सदस्यांना टपाली मतदान सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि ११० आणि इतर लागू तरतुदी, काही असल्यास सहवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२ (त्यामध्ये त्यासंबंधी समाविष्टित सध्यासाठी लागु असलेल्या कोणतेही वैधानिक बदल आणि / किंवा पुनर्अधिनियम), निगम व्यवहार मंत्रालय द्वारे जारी केलेल्या दिशानिर्देश; म्हणजेच, सर्वसामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांकित ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दिनांकित १५ जुन, २०२०, ३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांकित ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दिनांकित २३ जून, २०२१, परिपत्रक क्र. २०/२०२१ दिनांकित ८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र. ०३/२०२२ दिनांकि ५ मे, २०२२ आणि ११/२०२२, दिनांकित २८ डिसेंबर, २०२२ आणि सिक्यूरिटीज् ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रयरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ आणि लागु असलेल्या कायदा आणि नियमांना अनुसरुन कंपनीचे अधिकृत भागभांडवल मध्ये वाढ आणि त्यानुसार कंपनीचे संस्थापन समयलेख मध्ये भागभांडवल कलमामध्ये बदल साठी इलेक्टॉनिक माध्यम मार्फत टपाली मतदान द्वार पारित करण्यासाठी प्रस्तावित विशेष ठराव कंपनीचे सभासदांचे मंजुरीसाठी शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३ रोजीस सभासदांचे नोंदवही आणि / किंवा डिपॉझिटरीज् द्वारे ठेवलेल्या लाभकारी मालकांचे नोंदवही मध्ये नोंदविलेले असा सभासदांचे नाव, त्यांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे सोमवार. १३ फेब्रुवारी, २०२३ रोजी टपाली मतदान सूचना पाठविण्याचे काम पूर्ण केला आहे.

टपाल मतदान सचना www.evotingindia.com, www.nseindia.com. www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट https://www.jfll.com/wpcontent/uploads/2023/02/Postal-Ballot-Notice-2023.pdf वर उपलब्ध आहे. कंपनीने त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पध्दतीने देण्यासाठी सभासदांना ई-व्होटींग ची सुविधेसाठी सीडीएसएल ची सेवा घेतली आहे.

ई-व्होटिंगद्वारा मतदान मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३ रोजी स. ९.०० वा (भाप्रवे) सरू होईल आणि बधवार, १५ मार्च, २०२३ रोजी सायं, ५,०० वा (भाप्रवे) संपेल, पात्र सभासदांचे त्यांचे होकार किंवा नकार बुधवार, १५ मार्च, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. च्या पूर्वी रिमोट ई-व्होटींग द्वारे नोंद करण्यासाठी विनंती आहे. ई-व्होटिंग त्यानंतर सीडीएसएलदारा बंद करण्यात येईल.

कंपनीच्या संचालक मंडळाने टपाली मतदान प्रक्रिया स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने घेण्याकरिता परिनिरिक्षक म्हणून कु. जिग्यासा वेद (सदस्यत्व क्र. एफसीएस ६४८८ सी. पी. ६०१८) किंवा त्यांनी कसूर केल्यास पारीख ॲन्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी सेक्रेटरीजचे कु. सरवरी शाह (सदस्यत्व क्र. एफसीएस ९६९७ सी.पी. क्र. ११७१७) यांची नियुक्ती केली आहे.

ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत, त्यांना टपाली मतदान सूचना प्राप्त करण्यासाठी बुधवार, १५ मार्च, २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० किंवा त्यापर्वी https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx या लिंकवर क्लिक

करून आणि त्यात मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावा लागणार. दुरस्थ ई-मतदानाशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया सूचना पहा. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, आपण सीडीएसएल वेबसाइट: www.evotingindia.com वर उपलब्ध वारवार विचारले जाणारे प्रश्न आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल, २५ वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई-४०० ०१३ यांच्याशी संपर्क साधू शकता, किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल लिहा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करा.

छाननीकर्त्याच्या अहवालासह निकाल शुक्रवार, १७ मार्च, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित केले जातील, आणि कंपनीची वेबसाईट www.jfil.com; सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com वर नोंद केली जाईल. कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसनाही परिणाम एकाच वेळी कळवले जातील.

जेट फ्रेईट लॉजिस्टिक्स लिमिटेड करिता सही / -

तारीख : १३ फेब्रुवारी, २०२३

श्रद्धा पी. मेहता सीएस आणि अनुपालन अधिकारी

ई-लिलाव सूचना

श्रेनुज अँड कंपनी लिमिटेड (अवसायनातील) इंसॉल्व्हंसी आणि बँकरप्टसी कायदा २०१६ अनुसार कॉर्पोरेट ऋणको यांच्या

मालमत्तांची स्वतंत्र तत्वावर विकी

बाद्वारे आम जनतेला कळविण्यात येते की, श्रेनुज अँड कंपनी लिमिटेड (अवसायनातील) (कॉपॉरेट ऋणको)यांचे अवसायक यांच्याकडून होणाऱ्या अवसायनात कंपनीच्या मालमतांच्या इ लिलाव प्रक्रियेच्या संदर्भात इच्छूक बोलीदारांकडून बोली आमंत्रित करण्यात येत आहेत, कॉपॉरेट ऋणको यांच्या मालमत्ता ताव्यात घेण्याकरिता, स्वतंत्र तत्वावर खालील प्रमाण नमूद केलेल्या तालिकेत विस्ताराने नमूद केलेल्या तपशिलानुसार ही विक्री प्रक्रिया होणार आहे. कॉपॉरेट ऋणको हे आदेश दिनांकीत १२–०७–२०२१ अनुसार (सविस्तर आदेश दिनांक ०६-१०-२०११ रोजी प्राप्त) अवसावन प्रक्रियेत असून, हा आदेश माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद यांच्या मुंबई खंडपीठाने दिला आहे. कांपीट कणको यांचे नोंदणीकृत कार्यालय ४०५, धरम पॅलेस, १००- १०३, एन एस पाटकर मार्ग, मुंबई ४०० ००७ येथे आहे. कांपीरेट ऋणको हे हिरे आणि हिऱ्यांचे दागिने यांचे उत्पादन, वितरण, विपणन, किरकोळ

विक्री, आयात आणि नियति व्यवसायात होते.	
सहभागासाठी विनंती पत्र / केवायसी सादर करण्याची अंतिम तारीख	२८.०२.२०२३ संध्याकाळी ५. ०० वाजेपर्यंत
ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीख	१०.०३.२०२३ संध्याकाळी ५. ०० वाजेपर्यंत
पाहणीची तारीख आणि वेळ	०७.०३.२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.००
	श्री. विजय काळे (+ ९१ ९८९०३८२७८८) यांच्या पूर्व परवानगी नुसार
इ लिलाव पोर्टल	https://www.eauctions.co.in/
इ लिलाव निविदा प्रपत्र आणि लिलाव सूचना	https://eauctions.co.in/
लिंक स्टार इन्फोसिस प्रायव्हेट लिमिटेड संपर्क व्यक्ती	श्री. दिक्षित प्रजापती ७८७४१३८२३७/ ९८७००९९७१३ आणि
	ईमेल : admin@eauctions.co.in
	मालमत्तांचा तपशील

अ.	ठिकाण आणि पत्ता	क्षेत्र	राखीव किंमत	ईएमडी (रु.	बोली वाढविण्याची	
ў п.			(रु. कोटीत)	कोटीत)	रक्कम (रु. लाखांत)	तारीख आणि वेळ
۶.	कार्यालय सी - ३०५, धरम पॅलेस, १००- १०३, एन एस पाटकर मार्ग, मुंबई ४०० ००७ अधिक त्यासह प्लांट आणि मशिनरी तसेच फर्निचर आणि फीक्श्वर्स	१४८० चौरस फूट	४,९५,००,०००	४९,५०,०००	ų	१३.०३.२०२३ स.११. ०० ते दु. १. ०० पर्यंत.
٦.	कार्यालय सी – ४०५, ५०५ आणि ५०६, धरम पॅलेस, १००- १०३, एन एस पाटकर मार्ग, मुंबई ४०० ००७ अधिक त्यासह प्लांट आणि मशिनरी तसेच फर्निचर आणि फीक्श्चस	४४४० चौरस फूट	१४,२०,००,०००	१,४२,००,०००	१०	१३.०३.२०२३ स.११. ०० ते दु. १. ०० पर्यंत.
₹.	कार्यालय सी - ६०५, धरम पॅलेस, १००- १०३, एन एस पाटकर मार्ग, मुंबई ४०० ००७ अधिक त्यासह प्लांट आणि मशिनरी तसेच फर्निचर आणि फीक्थर्स	१४८० चौरस फूट	४,७५,००,०००	४७,५०,०००	ч	१३.०३.२०२३ दु. २.०० ते सं. ४.०० पर्यंत.

असे स्पष्ट करण्यात येते की, हे निमंत्रण इच्छूक बोलीदारांना आवाहन करण्यासाठी आहे आणि अवसायक तसेच कॉर्पोरेट ऋणको याना बिक्री प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी ते बंधनकारक नाही. प्रक्रिया रह करण्याचा किंवा संधारित करण्याचा अधिकार अवसायक यांनी राखन ठेवला आहे तसेच कोणतेही कारण न टेता बोलीटार यांची बोली न स्वीकारण्याच किंवा बोलीदार यांना अपात्र ठरविण्याचा अधिकार अवसायक यांचा आहे आणि त्यांच्यावर त्याची असणार नाही. लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या मालमतांची स्वतंत्र पाहणी आणि चौकशी इच्छुक बोलीदार करू शकतात. कॉर्पोरेट ऋणको यांच्या मालमत्तांची विक्री इ लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून आणि ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे, ते आहे'' आणि ''जसे काही आहे तेथे आहे'', घेण्यात येणार

निविदा प्रपत्राच्या माहितीसाठी तसेच अन्य तपशील जाणून घेण्यासाठी आपली विनती इ मेलच्या माध्यमातून eoi.shrenuj@gmail.com येथे पाठवावी किंवा त्यांच्या चमूचे सदस्र श्रीमती पायल जैन यांच्याशी + २२ २२८३७३६० यांच्याशी संपर्क साधावा.

स्थळ : मुंबई

ब्रिजेंद्र कुमार मिश्रा श्रेनुज अँड कंपनी लिमिटेड - अवसायनातील यांच्या करित

आयबीबीआय नोंदणी क्रमांक : आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००१०९/२०१७-१८/१०२५७ eoi.shrenujgmail.com (प्रोसेस स्पेसिफिक) mishrabk1959gmail.com (आयबीबीआयकडे नोंदणी) अवसायक यांचा आयबीबीआय यांच्याकडे नॉर्चणीकृत असलेला पत्ता : सदिनिका क्रमांक २०२, २ रा मजला, भीज भवन, प्लॉट क्रमांक १८- डी, शिवपुरी, शिव – ट्रॉम्बे रोड, चेंबूर (पूर्व), मुंबई शहर, महाराष्ट्र ४०० ०७१ संपर्कासाठी पत्ता : वॉटरफॉल इंसॉल्क्ह्स्सी प्रोफेशनल्स प्रायवहेट लिमिटेड, १२२१, मेकर चेंबर ५, नरिमन पॉईट, मुंबई ४०० ०२१

Brite

ब्राईट ब्रदर्स लिमिटेड सीआयएन : एल२५२०९एमएच१९४६पीएलसी००५०५६

नों. कार्यालय: ऑफिस नं. ९१, ९ वा मजला, जॉली मेकर चेंबर्स नं. २, २२५, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ दर : ०२२-८८२८२०४६३५, ईमेल : invcom@brightbrothers.co.in, वेबसाईट : www.brightbrothers.co.in

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

				(ईपीएस वगळून रु. लाखात)		
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महीने		
क्र.		३१-डिसेंबर-२२	३१-डिसेंबर-२१	३१-डिसेंबर-२२		
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)		
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४,२९३.५७	५,६१९.६३	१६,०५५.३२		
2	कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	(२७०.०२)	८६.९६	(३६६.९५)		
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व)					
3	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(२०२.९१)	७६.२६	(२६८.१५)		
	आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)					
γ	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(१९३.२५)	৬१.४७	(२४०.१७)		
	[कालावधीकरिता नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर					
	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून]					
ч	समभाग भांडवल	५६८.०२	५६७.६०	५६८.०२		
ξ	प्रति समभाग प्राप्ती (रु. १०/-प्रत्येकी)					
	मूलभूत आणि सौम्यिकृत	(३.५७)	१.३४	(४.७२)		
टिपा	:					

१.) वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि त्यानंतर १३ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजर केले.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक . एक्सचेंजच्या संकेतस्थळावर आणि कंपनीचे संकेतस्थळ www.brightbrothers.co.in वर उपलब्ध आहे.

मागील कालावधीकरिता आकडेवारीची जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुनर्मांडणी केली आहे.

ठिकाणः मंबर्ड

दिनांक : १३ फेब्रुवारी, २०२३

ब्राईट ब्रदर्स लि. करिता सरेश भोजवानी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००३२९६६

संचालक मंडळाच्या आदेशानसार

लोहा इस्पात लिमिटेड-समापनातील परिसमापक : सीए अनिल गोएल

विक्री सूचना

परिसमापकांचा पत्ताः ई-१०ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-।, नवी दिल्ली-११००४८. ईमेलः assetsale1@aaainsolvency.in, lohaispat@aaainsolvency.com, anilgoel@aaainsolvency.com मो.- ८८००८६५२८४ (पुनित सचदेवा)

ई-लिलाव

इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी कोड, २०१६ अंतर्गत मत्तांची विक्री ई-लिलावाची तारीख आणि वेळ: २० मार्च, २०२३ द. ३.०० ते सं. ५.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारान्सह) इअर सादर करण्याची अंतिम तारीखः १८ मार्च. २०२३

संभाव्य बोलीदारांनी पात्रता दस्तावेज सादर करणे: १४ फेब्रुवारी, २०२३ पासून २७ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत

दिनांक २६ एप्रिल, २०१८ च्या आदेशा द्वारे (२६ जून, २०१८ रोजी आदेश कळवला) नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने नियुक्त केलेल्या परिसमापकांनी बनवलेल्या समापन संपत्तीचा भाग बनणाऱ्या **लोहा इस्पात लिमिटेड (समापनातील)** च्या मालकीच्या मत्ता व मिळकर्तींची विक्री. निम्नस्वाक्षरीकारांकडून विक्री ई-लिलाव मंच म्हणजेच मे. नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लि. (एनईएसएल) ची वेबसाईट https://nbid.nesl.co.in/app/login वरुने केली जाईल.

मत्ता	ब्लॉक	राखीव	इ.अ.र.	वाढीचे
		किंमत	रकम	मूल्य
प्लॉट क्र. ए-६९, एमआयडीसी, तळोजा इंडस्ट्रीयल इस्टेट, गाव पेंधर, तालुका पनवेल,	ए	१.३५	१३.५	१ लाख
जिल्हा रायगड येथील प्लांट व मशिनरी		कोटी	लाख	
गटन्साची सीगः				

मदतीशिवाय तत्त्वाने'' मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार म्हणजेच एनईएसएल (नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लि.) मार्फत होईल.

२. विक्री सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांत म्हणजेच २७ **फेब्रुवारी, २०२३** पर्यंत संभाव्य बोलीदारांकडून खालील दस्तावेजांची आवश्यकता आहे-ए) ई-लिलाव अर्जदार/बोलीदारांची मालकी रचना व जडणघडण, ओळख पुरावा, वर्तमान पत्ता पुरावा, पॅन कार्ड, वैध ई-मेल आयडी.

लॅंड लाईन आणि मोबाईल फोन क्रमांक जोडपत्र । प्रमाणे संभाव्य बोलीदारांचे मुलभूत तपशील. बी) स्वाक्षरीकारांना प्राधिकृती (जर कोणत्याही प्रकणांत एखादे कायदेशीर मंडळ किंवा कोणी त्रयस्थ व्यक्ती प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून

नेमल्यास) सी) नातेवाईकांच्या सूचीसह कलम २९ए अंतर्गत पात्रते साठी हमीपत्र आणि प्रतिज्ञापत्र व **जोडपत्र ॥** नुसार चिन्हांकित

डी) जोडपत्र III नुसार गोपनियता हमीपत्र ३. कोणतीही कारणे न देता कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा फेटाळण्याचे किंवा ई-लिलाव तहकुब करणे/पृढे ढकलणे/रह करण्याचे

किंवा कोणत्याही टप्प्यावर लिलाव प्रक्रिये मधून कोणतीही मिळकत किंवा तिचा हिस्सा मागे घेण्याचे निर्विवाद अधिकार परिसमापकांना आहेत. ४. संपूर्ण मोबदल्याचा भरणा झाल्यानंतर, विक्री प्रमाणपत्र हा मात्र यशस्वी बोलिदाराच्या नावे जारी केले जाईल आणि अन्य कोणाच्याही नावे तो केले जाणार नाही इ.अ.र. सादर करण्याआधी व प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती **अनिवार्यपणे**. एएए इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल्स एलएलपी च्या

वेबसाईट म्हणजेच https://insolvencyandbankruptcy.in/loha-ispaat-limited/ आणि **ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेजा**तून बघाव्यात. गरिसमापकाशी lohaispat@aaainsolvency.com वर संपर्क साधाता येईल. सही/-

अनिल गोएल लोहा इस्पात लिमिटेडच्या प्रकरणात परिसमापक आयबीबीआय (नोंद. क्र.- आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-००११८/२०१७-१८/१०२५३)

पत्ताः ई-१०ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-।, नवी दिल्ली-११००४८. संपर्क क्र.: श्री. पुनित सचदेवा: +९१-८८००८६५२८४, ०११-४६६६ ४६२५



झोनल स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. दरध्वनी: ०२२-४३६८३८०७, ४३६८३८१४, ई-मेल: armbom@bankofbaroda.co.ir ध्थावर मिळकर्तीच्या विक्री करीता विक्री सूचना

दिनांक : १४.०२.२०२३

ठिकाणः नवी दिल्ली

जोडपत्र IV-ए आणि ॥-ए [नियम ८(६) आणि ६(२) तरतुदीन्वये]

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती तारण धनकोकडे गहाण/भारित असून जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''बिना अवलंब'' तत्त्वावर विकली जाईल. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/थकबाकी/राखीव किंमर्त/ई-लिलाव दिनांक आणि बेळ, इअर आणि बोली वाढविण्याची तपशिल खालीलप्रमाणे :

अ. क्र.	कर्जदार/संचालक आणि हमीदाराचे नाव आणि पत्ता	विक्रीकरिता मिळकर्तीचे वर्णन सह भार काही असल्यास	एकूण थकवाकी		(१) राखीव किंमत आणि (२) मिळकतीचे इअर रक्कम ३) बोली वाढविण्याची	कब्जाची स्थिती (सांपार्शिक/	मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि
l					रक्रम	प्रत्यक्ष)	वेळ
?	मे. क्लीन एअर प्रोजेक्टस् (इं) प्रा. लि. (कर्जदार)	बी-२१०, २ रा मजला, क्षेत्र ८४२	एकूण थकबाकी:	03.03.2023	१) रु. ८५.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	२४.०२.२०२३
l	ए) २१०-बी, हिंद सौराष्ट्र इंडस्ट्रियल इस्टेट, २ रा मजला,	चौ.फू. चटई, १०१० चौ.फू. बीयुए,	३०.०९.२०१५ पर्यंत व्याजासह	दु. १४०० ते	२) रु. ८.५० लाख		दु. ०३.०० ते
l	अंधेरी-कुर्ला रोड, मरोळ नाका, अंधेरी पूर्व, मुंबई-५९	सर्व्हें क्र ८५, ८६, हिंद सौराष्ट्र सर्व्हिस	१४.१०.२०१५ रोजीस रु.	सायं. १८००	३) रु. ०.५० लाख		सायं. ५.००
l	बी) सौ. वासंती रविंद्र बडगे	इंडस्ट्रीअल सीएचएसएल,. मरोळ	७०८.७७ लाख अधिक				
l	बी/७, अमरहिंद सीएचएसएल, संत मुक्ताबाई मार्ग,	नाका, अंधेरी (पू), मुंबई	त्यावरील पुढील व्याज/परिव्यय				
l	विलेपार्ले (पू), मुंबई- ४०००५७	बँकेला ज्ञात भार: शून्य	वजा तारखेपर्यंतची वसुली.				∣ I

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https:///bapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकारी यांना दू. क्र. ०२२–४३६८३८०१, मोबा. क्र. ९१५२९४[ँ]११०१ यावर संपर्क साधावा

ठिकाण : मुंबई



प्राधिकत अधिकारी

The spirit of Mumbal

www.freepressjournal.in